

पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये वस्तुरुपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१६/प्र.क्र.१७१/पदुम ४

शिबीर कार्यालय, रामेती, नागपूर

दिनांक : १२ डिसेंबर, २०१७

- वाचा:-** १. नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. डीसीटी २३१६/प्र.क्र.१३३/का.१४१७ मंत्रालय, मुंबई, दि. ५ डिसेंबर, २०१६.
२. नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. डीसीटी २३१६/प्र.क्र.१३३/का.१४१७ मंत्रालय, मुंबई, दि. ३ मार्च, २०१७.

प्रस्तावना -

शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध केंद्र पुरस्कृत, राज्यस्तरीय तसेच, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांना देणात येणारे अनुदान वस्तु स्वरूपात न देता, लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT- Direct Benefit Transfer) पध्दतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रोख स्वरूपात जमा करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने नियोजन विभागाच्या वाचा येथील दि. ५ डिसेंबर, २०१६ व दि. ३ मार्च, २०१७ च्या शासन निर्णयान्वये घेतलेला आहे.

पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध केंद्र पुरस्कृत, राज्यस्तरीय तसेच, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये पशुसंवर्धन विभागाअंतर्गत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रे, सघन कुक्कुट विकास गट, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादीत (महाबीज) तसेच, इतर शासकीय संस्था व शासन अंगीकृत उपक्रम यांचेकडून उत्पादीत होणारे वैरणीचे ठोंब, शेळ्या, मेंढ्या, बोकड, नर मेंढे, उबवणुकीची अंडी, एक दिवसीय कुक्कुट पक्षी, विविध वयोगटाचे कुक्कुट पक्षी, नर कोंबडे व वैरणीची बियाणे या बाबी थेट लाभ हस्तांतरण मधुन वगळण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने, खालील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय -

पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध केंद्र पुरस्कृत, राज्यस्तरीय तसेच, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये पशुसंवर्धन विभागाअंतर्गत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रे, सघन कुक्कुट विकास गट, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादीत (महाबीज) तसेच, इतर शासकीय संस्था व शासन अंगीकृत उपक्रम यांचेकडून उत्पादीत होणारे वैरणीचे ठोंब, शेळ्या, मेंढ्या, बोकड, नर मेंढे, उबवणुकीची अंडी, एक दिवसीय कुक्कुट पक्षी, विविध वयोगटाचे कुक्कुट पक्षी, नर कोंबडे व

वैरणीची बियाणे या बाबी थेट लाभ हस्तांतरण मधुन वगळण्यास, याद्वारे शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१२२६१६४५५६३८०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(रविंद्र गुरव)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत

१. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
२. मा. मंत्री (पदुम) यांचे खाजगी सचिव. मंत्रालय, मुंबई-३२
३. मा. राज्यमंत्री (पदुम) यांचे खाजगी सचिव. मंत्रालय, मुंबई-३२
४. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
५. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे
६. जिल्हाधिकारी (सर्व)
६. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
७. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला
८. व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ, गोखलेनगर, पुणे
९. प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन (सर्व)
१०. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त (सर्व)
११. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
१२. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर व नागपूर.
१३. पशुधन विकास अधिकारी, सघन कुक्कुट विकास गट (सर्व)
१४. महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादीत, महाबीज भवन, कृषि नगर, अकोला.
१५. निवड नस्ती पदुम-४.